

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण यांच्या कार्यक्षेत्रातील ९ शासकीय आश्रमशाळा येथील इमारत संकुल बांधकामाचे अंदाजपत्रके व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : शाआबा-२०१०/प्र.क्र.४०८/का.१३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १९ ऑक्टोबर, २०१०.

- वाचा :-**
- १) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे पत्र क्र.अशा.जा.क्र.का-३/इमा/५५/२०१०, दि.२०/०७/२०१०.
 - २) शासनाचे पत्र क्र.बैठक-२०१०/प्र.क्र.३५५/का.१३, दि.३/८/२०१०.
 - ३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शाआवबा-२०१०/प्र.क्र.२४/का.८(२) दिनांक ३ सप्टेंबर, २०१०.
 - ४) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्र:मातंस/नरती २०१०/प्र.क्र.३४/३९, दि.६/८/२०१०.

शासन निर्णय : आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी त्यांचे दि.३/९/२०१० च्या पत्रान्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण यांच्या कार्यक्षेत्रातील खालील तक्त्यात दर्शविलेल्या ९ शासकीय आश्रमशाळा येथील इमारत संकुल बांधकाम करण्याबाबतचे सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर केले आहे.

अ.क्र.	प्रकल्प	शासकीय आश्रमशाळेचे नाव	तालुका	जिल्हा	अंदाजपत्रकीय रक्कम (रुपये)
१	कळवण	खुंटविहीर	सुरगाणा	नाशिक	२,३९,२९,८००/-
२		बुबळी	सुरगाणा	नाशिक	२,४५,५५,०००/-
३		सराड	सुरगाणा	नाशिक	२,४४,४३,४००/-
४		करंजुल	सुरगाणा	नाशिक	२,३८,४८,८२५/-
५		डोल्हारे	सुरगाणा	नाशिक	२,३७,६०,९००/-
६		बोरपाडा	सुरगाणा	नाशिक	२,४८,४४,५००/-
७		हरणबारी	सटाणा	नाशिक	५,८८,५५,६२८/-
८		भिलवाड	सटाणा	नाशिक	३,१५,२९,०९७/-
९		पांढरुण	मालेगांव	नाशिक	७,९०,६७,३३०/-

सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने उपरोक्त तक्त्यातील शासकीय आश्रमशाळेचे सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले होते.

२. सदर सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे संबंधित शाखा अभियंता यांनी तयार केले असून संबंधित सहायक अभियंता (श्रेणी-१) व संबंधित उपविभागीय अधिकारी/अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग यांनी तपासले आहे. तसेच संबंधित कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक यांनी साक्षांकित केली आहेत.

३. उपरोक्त शासकीय आश्रमशाळेचे अंदाजपत्रके सन २००९-१० च्या दरसूचीवर आधारित आहे. सदर शासकीय आश्रमशाळेच्या अंदाजपत्रकात आवश्यक त्या सुधारणा/दुरुस्त्या केल्यानंतर खालील तक्त्यात दर्शविलेल्या अंदाजपत्रकीय रकमेस पुढील अटीच्या अधिन राहून सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक सहमती दिलेली आहे.

अ.क्र.	प्रकल्प	शासकीय आश्रमशाळेचे नाव	तालुका	जिल्हा	अंदाजपत्रकीय रक्कम (रुपये)
१	कळवण	खुंटविहीर	सुरगाणा	नाशिक	२,९०,४५,७८३/-
२		बुबळी	सुरगाणा	नाशिक	२,९७,९६,३१४/-
३		सराड	सुरगाणा	नाशिक	२,२०,२६,४४९/-
४		करंजुल	सुरगाणा	नाशिक	२,९०,४७,०२५/-
५		डोल्हारे	सुरगाणा	नाशिक	२,०९,६७,०२५/-
६		बोरपाडा	सुरगाणा	नाशिक	२,९३,६४,२११/-
७		हरणबारी	सटाणा	नाशिक	५,६७,८१,२०८/-
८		भिलवाड	सटाणा	नाशिक	३,७५,९९,९२७/-
९		पांढरुण	मालेगांव	नाशिक	७,८७,७६,३८१/-

अटी :-

- (अ) काम सुरु करण्यापूर्वी मांडणी नंकाशा तसेच वापरावयाच्या नमुना नकाशास व विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकदून मंजूरी घेऊनच सुरु करावे.
- (ब) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता करून घ्यावे.
- (क) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतूदींबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच काम हाती घ्यावे.

४. तरी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण यांचे कार्यक्षेत्रातील उपरोक्त तक्त्यातील शासकीय आश्रमशाळा इमारत संकुल बांधकामाच्या सविस्तर अंदाजपत्रकातील सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी सूचविल्याप्रमाणे विद्युतीकरणाची तरतूद ११ % व बाह्य पाणीपुरवठ्याची तरतूद ८% करण्यात येत आहे. तसेच सेंटेज चार्जेसची व भाववाढीची तरतूद वगळून उपरोक्त परिच्छेद -३ मध्ये दर्शविण्यात आलेल्या तक्त्यातील अंदाजपत्रकीय रक्कमेस (अ),

(ब) व (क) येथील व सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय बांधकाम सुरु करु नये या
अटीच्या आधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

५. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी सु मोटो रिट यांचिका क्र.१४२०/२००८ प्रकरणी वेळोवेळी
दिलेल्या निर्देशानुसार शासकीय आश्रमशाळांमध्ये चांगल्या सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे. सदर
काम सुरु होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यावर त्याचे व्हीडीओ शुटींग करून त्याची सी.डी.शासनास
सादर करण्यात यावी.

६. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५ मे, २००९
मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-पाच मधील अ.क्र.१ व
सा.बा.विभाग नियम पुस्तिकेतील परिच्छेद १३४ नुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या
अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून
त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१०१०११५४०१५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ला.जा.गुजर)
अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

श्री.सी.डी.वाघ, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मालेंगांव (समन्वय अधिकारी)

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग, नाशिक.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मालेंगांव.

उप विभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, क्र.२, सुरगाणा, जि.नाशिक

उप विभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सटाणा/मालेंगांव, जि.नाशिक.

सहायक अभियंता श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्र.१, सुरगाणा.

कक्ष अधिकारी (इमारती-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.